



Yash Management & Satellite Ltd.

February 12, 2025

To,
The Manager,
The Corporate Relationship Department,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 511601

Sub: Submission of Newspaper Cutting related to extract of Standalone & Consolidated Un-audited Financial results for the Quarter and Nine months ended 31st December, 2024.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 (1) of SEBI (LODR) Regulation 2015, please find enclosed herewith newspaper cutting regarding extract of Standalone and Consolidated Un-audited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2024 published in “Business Standard” (English) and “Mumbai Mitra” (Marathi) Newspapers.

Kindly take the same on your records and oblige.

Thanking You,

Yours Faithfully,

For Yash Management and Satellite Limited

Sayli Jadhav
Company Secretary and Compliance Officer

BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH
COMPANY SCHEME PETITION NO. C.P.(CAA)/17(MB)2025
CONNECTED WITH
COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/182(MB)2024
IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 AND
AND
IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION OF ECHELON PROPERTIES PRIVATE LIMITED WITH ECHELON REAL ESTATE PRIVATE LIMITED AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS ("SCHEME")

ECHELON PROPERTIES PRIVATE LIMITED, a company incorporated under the provisions of the Companies Act, 2013 under Corporate Identification Number U70103MH2021PTC365426 and having its registered office at A-5, Plot-5A Jindal Mansion, Dr. G. Deshmukh Marg, Near Jastok Hospital, Mumbai - 400 026, Maharashtra, India. ... First Petitioner Company / Transferor Company

ECHELON REAL ESTATE PRIVATE LIMITED, a company incorporated under the provisions of the Companies Act, 2013 under Corporate Identification Number U68200MH2023PTC405184 and having its registered office at Jindal Mansion, 5A, DR. G. Deshmukh Marg, Dr Deshmukh Marg, Mumbai - 400 026, Maharashtra, India. ... Second Petitioner Company / Transferee Company

... Collectively referred to as the "Petitioner Companies"

NOTICE OF HEARING OF COMPANY SCHEME PETITION

Company Scheme Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013, for sanctioning the Scheme of Amalgamation of Echelon Properties Private Limited with Echelon Real Estate Private Limited and their respective shareholders ("Scheme") was admitted vide Order dated January 23, 2025, by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble Tribunal"). The said Company Scheme Petition is fixed for final hearing before the Hon'ble Tribunal on March 13, 2025, at 10.30 a.m. or soon thereafter.

Any person desirous of supporting or opposing the said Company Scheme Petition should send to the Petitioner Companies' Advocate - Mr. Peshwan Jehangir, Partner at peshwan.jehangir@khaitanco.com (in soft copy) and/ or M/s. Khaitan & Co., One Forbes, 3rd & 4th Floors, Dr. V. B. Gandhi Marg, Mumbai - 400 001, India (in hard copy), notice of such intentions, in writing, signed by him/ her or his / her Advocate, with his / her full name and address, so as to reach the Petitioner Companies' Advocate not later than two days before the date fixed for final hearing of the said Company Scheme Petition. Where he/ she seeks to oppose the Company Scheme Petition, the ground of opposition or a copy of his/ her affidavit intended to be used in opposition to the Company Scheme Petition, shall be filed with the Hon'ble NCLT at 4th & 5th Floor, MTLN Exchange Building, next to G.D. Somani Marg, Chamundeshwari Nagar, Cuffe Parade, Mumbai - 400 005, Maharashtra and a copy thereof be served on the Petitioner Companies' Advocate, at the aforesaid address, not less than two days before the date fixed for the hearing and final disposal.

A copy of the Company Scheme Petition will be furnished by the undersigned to any person on payment of prescribed charges.

Dated this 11th day of February, 2025

Sd/-
Peshwan Jehangir
Partner
M/s. Khaitan & Co.
Advocate for the Petitioner Companies

Place: Mumbai

Office of the Executive Engineer
Road Construction Department,
Road Division, Chaibasa
eercdchaibasa-jhr@nic.in

Very Short E-Procurement Notice
E-tender Reference No. : RCD/CHAIBASA/2024-25/17
(6th Call)
Date : 11.02.2025

1.	Name of Work	Selection of Bidder for collection of user fee through fee collecting agency on the basis of the competitive bidding through on E-Tender Basis only at Km. 13+400 at Sanagajata Toll Plaza for the section from Km. 0.00 to Km. 47.86 (Chaibasa-Kandra Section) of State Highways No. 5 in the state of Jharkhand.
2.	Estimated Cost (Rs.)	Rs.12,43,50,000.00 (Twelve Crore Forty Three Lacs Fifty Thousand) Only.Peranum
3.	Time of Completion	02 (Two) Years
4.	Date of Publication of Tender On Website	13.02.2025 at 11.30 AM
5.	Last date/Time for receipt of bids.	20.02.2025 Up to 3.00 P.M.
6.	Date of Opening of Bid	21.02.2025 at 03:30 P.M.
7.	Name & address of office Inviting tender	Office of the Executive Engineer, RCD, Road Division, Chaibasa
8.	Contact no. of Procurement Officer	7781899686
9.	Helpline number of e-Procurement cell	0651-3510880

* Further details can be seen on website <http://jhrkhandtender.gov.in>

Executive Engineer
PR.NO.346255 West Singhbhum(24-25):D RCD, Road Division, Chaibasa.

NOTICE

Notice is given hereby, Safdar Abubaker Merchant (successor for the below mentioned shareholder/s) that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). No transfer deeds was attached to the said certificates.

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of holder (as Per Share Certificate)	No of Shares	Distinctive Nos. From To	Certificate From To
For Tamilnadu Dadha Pharmaceuticals Ltd (merged With Sun Pharmaceutical Industries Ltd) (face Value of Rs 10/- Each)				
H00031	Hamida Abubaker Merchant & Ebrahim Merchant	50	736521 - 736570	4181
H00031	Hamida Abubaker Merchant & Ebrahim Merchant	25	1190011-1190035	14996
For Sun Pharmaceutical Industries Ltd (Face Value of Rs 5/- Each)				
H90010	Hamida Abubaker Merchant & Ebrahim Merchant	108	94550870-94550977	17449
For Sun Pharmaceutical Industries Ltd (face Value of Rs1/- Each)				
H90010	Hamida Abubaker Merchant & Ebrahim Merchant	1080	1037826267 - 1037827346	52284

Name Of Shareholder(s)
 1. Hamida Abubaker Merchant 2. Ebrahim Merchant
 Dated:
 Name and Registered Office address of Company :
 1. Tamilnadu Dadha Pharmaceuticals LTD (merged with Sun Pharmaceutical Industries Ltd)
 2. Sun Pharmaceutical Industries LTD
 Registered Address: SPARC, Tandajla, Vadodara, Gujarat, 390012.

Black Box Limited
Registered Office : 501, 5th Floor, Building No.9, Airoli Knowledge Park, MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS PERIOD ENDED 31 DECEMBER 2024
 (Rs. in Crores, unless otherwise stated)

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		
	Unaudited			Unaudited		
	31/12/2024	30/09/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/03/2024
Total income from operations	1,501.72	1,497.23	1,655.47	4,422.33	4,801.23	6,281.58
Profit before impact of foreign currency transactions and translations, share of net profit / (loss) of investment accounted for using the equity method, exceptional items and tax	82.27	73.09	62.18	214.87	133.72	189.78
Net profit for the period (before exceptional items and tax)	72.63	75.33	61.06	203.47	140.19	196.05
Net profit for the period before tax (after exceptional items)	59.23	54.59	51.70	154.08	109.50	156.39
Net profit for the period after tax (after exceptional items)	56.08	51.14	40.87	144.31	96.77	137.67
Total Comprehensive Income for the period / year (net of taxes) - gain / (loss)	57.67	(23.74)	56.44	98.07	111.45	184.35
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	133.51	135.01	113.76	382.83	306.19	430.80
Paid-up equity share capital (face value of Rs. 2 each)	33.84	33.62	33.58	33.84	33.58	33.61
Other equity as shown in the audited Balance Sheet						447.31
Earnings per share of Rs. 2 each before exceptional items:						
Basic (in Rs.)	4.13*	4.28*	2.99*	11.52*	7.59*	10.56
Diluted (in Rs.)	4.06*	4.27*	2.98*	11.49*	7.57*	10.54
Earnings per share of Rs. 2 each after exceptional items:						
Basic (in Rs.)	3.33*	3.04*	2.43*	8.58*	5.76*	8.20
Diluted (in Rs.)	3.28*	3.04*	2.43*	8.56*	5.75*	8.18

* Not annualised

Notes:

1 The above is an extract of the detailed format of consolidated unaudited financial results for the quarter and nine months period ended on 31 December 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the Stock Exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).

2 These consolidated unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS PERIOD ENDED 31 DECEMBER 2024
 (Rs. in Crores, unless otherwise stated)

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		
	Unaudited			Unaudited		
	31/12/2024	30/09/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/03/2024
Total income from operations	87.13	81.09	103.96	252.40	282.96	386.65
Profit / (loss) before impact of foreign currency transactions and translations and tax	1.18	(2.40)	13.04	(3.85)	8.39	(1.98)
Net profit / (loss) for the period (before exceptional items and tax)	1.49	(2.33)	13.13	(3.47)	8.91	(1.11)
Net profit / (loss) for the period (after exceptional items and tax)	1.46	(2.47)	3.49	(3.59)	(0.74)	(14.98)
Total Comprehensive Income for the period / year (net of taxes) - gain / (loss)	1.38	(2.89)	3.66	(3.94)	(0.61)	(15.29)
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	3.54	(0.47)	5.66	2.77	7.59	0.37
Paid-up equity share capital (face value of Rs. 2 each)	33.84	33.62	33.58	33.84	33.58	33.61
Other equity as shown in the audited Balance Sheet						280.85
Earnings / (loss) per share of Rs. 2 each:						
Basic (in Rs.)	0.09*	(0.15)*	0.21*	(0.21)*	(0.04)*	(0.89)*
Diluted (in Rs.)	0.09*	(0.15)*	0.21*	(0.21)*	(0.04)*	(0.89)*

* Not annualised

Notes:

1 The above is an extract of the detailed format of standalone unaudited financials results for the quarter and nine months period ended 31 December 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).

2 These standalone unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

The effect of 366,000, 366,000, 536,480 and 415,500 potential equity shares outstanding as at 30 September 2024, 31 December 2024, 31 December 2023 and 31 March 2024 respectively, is anti-dilutive and thus these shares are not considered in determining diluted loss per share.

The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 11 February 2025. The statutory auditors have carried out a limited review of this Statement.

The same can also be accessed by scanning the Quick Response (QR) Code provided below.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD
 SANJEEV VERMA
 WHOLE-TIME DIRECTOR
 DIN: 06871685
 Place: Mumbai
 Date: 11 February 2025
 CIN: L32200MH1986PLC040652

ZEEMEDIA

ZEE MEDIA CORPORATION LIMITED
 Registered Office: 135, Continental Building, 2nd Floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 Maharashtra
 Corporate Office: FC-9, Sector 16A, Noida - 201 301 (U.P.)
 Tel: 0120 - 7153000, CIN: L92100MH1999PLC121506
 E-Mail: complianceofficer@zeemedia.com, Website: www.zeemedia.in

STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31ST, 2024

The Un-audited Standalone & Consolidated Financial Results of the company for the third quarter and nine months ended 31st December, 2024 ('Financial Results') have been reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 11, 2025. The Financial Results along with the Limited Review Reports, have been posted on the Company's website at <https://www.zeemedia.in/> and can be accessed by scanning the QR Code below.



For Zee Media Corporation Limited
 Sd/-
Dinesh Kumar Garg
 Executive Director- Finance and CFO
 DIN: 02048097

Place: Noida
 Date: February 11, 2025

YASH MANAGEMENT & SATELLITE LTD.
 Regd Office: 303, Morya Landmark I, Opp Infiniti Mall, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 CIN: L65920MH1993PLC073309
Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2024 (Rs. In Lakhs)


Particulars	STANDALONE				CONSOLIDATED				
	Quarter Ended (Un-audited)		Nine Months Ended (Un-audited)		Quarter Ended (Un-audited)		Nine Months Ended (Un-audited)		
	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	
1. Total Income from Operations	579.38	773.71	771.29	2647.05	3851.04	592.73	789.05	772.51	2685.24
2. Net Profit/(Loss) before Exceptional items and Tax	(13.57)	(252.81)	64.59	(140.28)	154.87	(8.55)	(240.08)	57.29	(114.27)
3. Net Profit/(Loss) before tax after Exceptional items	(13.57)	(252.81)	64.59	(140.28)	154.87	(8.55)	(240.08)	57.29	(114.27)
4. Net Profit/(Loss) after tax	(13.57)	(213.27)	50.11	(140.28)	118.61	(8.55)	(200.54)	42.81	(114.27)
5. Total Comprehensive Income for the period net of tax	(19.09)	(188.14)	106.34	(99.15)	201.37	(14.06)	(175.43)	99.04	(73.14)
6. Equity Share Capital (Face value Rs. 10/- per share)	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700
7. Reserve excluding Revaluation Reserve	-	-	-	-	1024.97	-	-	-	-
8. Earnings Per Share									
1. Basic:	(0.11)	(1.11)	0.63	(0.58)	1.18	(0.09)	(1.06)	0.60	(0.49)
2. Diluted:	(0.11)	(1.11)	0.63	(0.58)	1.18	(0.09)	(1.06)	0.60	(0.49)

Notes:

1. The above Standalone and Consolidated Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 11th February, 2025 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended).

2. In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015, a Limited Review Report of the Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 has been carried out by the Statutory Auditors.

3. The above is the extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of Quarterly Financial Results are available at www.bseindia.com and www.yashmanagement.in



By order of the Board
 For Yash Management and Satellite Ltd.
 Sd/-
 Anurag Gupta
 Managing Director - DIN:00398458


Place: Mumbai
 Date: 11th February, 2025

PROCTER & GAMBLE HYGIENE AND HEALTH CARE LIMITED
 CIN : L24239MH1964PLC012971
Registered Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai 400 099
Tel: (91 - 22) 6958 6000, **Fax:** (91 - 22) 6958 7337, **Website:** in.pg.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTH PERIOD ENDED 31ST DECEMBER 2024

The Board of Directors of the company, at the meeting held on February 11, 2025 approved the audited financial results of the company, for the quarter and period of six months ended December 31, 2024.

The results along with the Auditor's Limited Review Report, have been posted on the Company's website at in.pg.com and can be accessed by scanning the QR code.



For and on behalf of the Board of Directors of
Procter & Gamble Hygiene and Health Care Limited
 Kumar Venkatasubramanian
 Managing Director

Place : Mumbai
 Date: February 11, 2025

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

NOMURA
NOMURA FIXED INCOME SECURITIES LIMITED
 (Formerly known as Nomura Fixed Income Securities Private Limited)
 Registered Office: Ceejay House, 11th Level, Plot F, Shivsagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400018
 CIN: U65910MH2007PLC168237

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2024
 (₹ in million)

Sr. No.	Particulars	Quarter ended		
		December 31, 2024 (Unaudited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operations	2,165.8	2,014.7	7,110.6
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items)	(185.7)	661.4	1,150.5
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	(185.7)	661.4	1,150.5
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	(141.1)	494.4	852.2
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(141.1)	494.4	850.1
6	Paid up Equity Share Capital	4,737.4	3,292.0	3,292.0
7	Reserves (excluding Revaluation Reserve)*	13,245.8	8,438.4	9,061.2
8	Securities Premium Reserve	4,767.9	825.0	825.0
9	Net worth	17,578.2	11,419.6	11,961.8
10	Paid up Debt Capital or Outstanding Debt	1,43,814.1	84,008.9	1,19,434.1
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio	8.0	7.2	9.7
13	Earnings per equity share** (Face Value ₹10/- per share)			
	1. Basic:	(0.3)	1.5	2.6
	2. Diluted:	(0.3)	1.5	2.6
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debt Redemption Reserve	-	-	-

*Including Securities Premium Reserve.
 ** EPS is not annualised for interim period.

Note:

a) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on February 11, 2025. These results have been subjected to a Limited Review by the Statutory Auditors and they have issued an unmodified conclusion thereon.

b) The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the National Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The quarterly financial results are available on the websites of the National Stock Exchange (www.nseindia.com) and the company's website (<https://www.nomuraholdings.com/company/group/asia/nfispl.html>).

c) For the items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange (NSE) and can be accessed on the www.nseindia.com.

d) Debt Service Coverage Ratio and Interest Service Coverage Ratio are not applicable as the company is a Standalone Primary Dealer (NBFC).

For and on behalf of the Board of Directors of
Nomura Fixed Income Securities Limited
 (Formerly known as Nomura Fixed Income Securities Private Limited)
 Sd/-
Ujjwal Kumar
 Director
 DIN: 10275807

Date: February 11, 2025
 Place: Mumbai

